

गाञ्जनप्रददर्शनः PRAB. 53, 9. — g) Spiegel (vgl. आदर्श) TRIK. H. an. MED. MECH. 59, v. l. für दर्पण. — h) Opfer ΑΓΑΓΑΡ. im ÇKDB. — t) (vom caus.) das Zeigen DRÛRTAS. 87, 3; vgl. दत्त°. — 3) f. ई ein best. Insect (तैलकीट) NIGH. PR. — Vgl. झ°, तुल्य°, सम°, सु°.

दर्शनपथ (द° + प°) m. Gesichtskreis: नाहं दर्शनपथं मानुषाणां गच्छामि PAÑKAT. 45, 5. PRAB. 79, 9. तदेते दर्शनपथादूरं परिक्रूयायाः 21, 3. — Vgl. झ°.

दर्शनपाल (द° + पाल) m. N. pr. eines Mannes RĀGA-TAR. 7, 1265. 1350. 1369. 1512. 1520.

दर्शनभूमि (द° + भूमि) f. das Gebiet der Wahrnehmung, so heisst bei den Buddhisten eines der Stadien im Leben der ÇRĀVAKA VJUTP. 34; vgl. WASSILJEV 239.

दर्शनवर्णीय (दर्शना°?) COLEBR. Misc. Ess. I, 384; vgl. ज्ञानवर्णीय.

दर्शनीय (von दर्म्) 1) adj. a) sichtbar, den Augen zugänglich: इदं धनुर्वरम् — दर्शनीयं यदीच्छसि R. 1, 67, 6. तान्यङ्के दर्शनीयानि कृत्वा बद्धविद्यं बद्ध 5, 32, 33. — b) sehenswerth, ansehnlich, hübsch, schön: दिदृक्षेण्यौ दर्शनीयौ भवति TS. 2, 7, 9, 4. ÇAT. BR. 13, 2, 7, 8. SHADY. BR. 2, 3. ÇĀÑKH. GRHJ. 4, 7. KHĀND. UP. 1, 2, 4. MBH. 11, 411. SUND. 3, 13. DRAUP. 2, 9. R. 1, 30, 16. 2, 32, 26. 3, 36, 5. BHARTR. 2, 33. ÇĀK. 23, 1. PAÑKAT. IV, 40. superl. °तम MBH. 2, 2555. R. 3, 49, 38. BHĀG. P. 4, 8, 49. — c) vom caus. vor Gericht zu stellen, der zu zwingen ist vor Gericht zu erscheinen KULL. zu M. 8, 153. — 2) m. Asclepias gigantea NIGH. PR. — Vgl. झ°.

दर्शनीयस्त्वला (दर्शन + उस्त्वला) f. grosser weisser Jasmin NIGH. PR.

दर्शनोपनिषद् (दर्शन + उप°) f. Titel einer Upanishad COLEBR. Misc. Ess. I, 113. Ind. St. 1, 230.

दर्शप (दर्श + प) adj. das Neumondsopfer trinkend MBH. 13, 1372.

दर्शयामिनी (दर्श + यामि) f. Neumondsnacht H. 143.

दर्शयित्वा (vom caus. von दर्म्) nom. ag. 1) Zeiger, Anweiser H. an. 3, 51. MED. k. 102. पथः शुचेदर्शयितार ईश्वरः RAGH. 3, 46. Wegweiser, Führer: त्वं नो गतिर्दर्शयिता च धीरः MBH. 6, 129. — 2) Thürsteher BHAR. zu AK. ÇKDB.

दर्शयित्वा (vom caus. von दर्म्) nom. ag. 1) Zeiger, Anweiser H. an. 3, 51. MED. k. 102. पथः शुचेदर्शयितार ईश्वरः RAGH. 3, 46. Wegweiser, Führer: त्वं नो गतिर्दर्शयिता च धीरः MBH. 6, 129. — 2) Thürsteher BHAR. zu AK. ÇKDB.

दर्शयित्वा (vom caus. von दर्म्) nom. ag. 1) Zeiger, Anweiser H. an. 3, 51. MED. k. 102. पथः शुचेदर्शयितार ईश्वरः RAGH. 3, 46. Wegweiser, Führer: त्वं नो गतिर्दर्शयिता च धीरः MBH. 6, 129. — 2) Thürsteher BHAR. zu AK. ÇKDB.

दर्शयित्वा (vom caus. von दर्म्) nom. ag. 1) Zeiger, Anweiser H. an. 3, 51. MED. k. 102. पथः शुचेदर्शयितार ईश्वरः RAGH. 3, 46. Wegweiser, Führer: त्वं नो गतिर्दर्शयिता च धीरः MBH. 6, 129. — 2) Thürsteher BHAR. zu AK. ÇKDB.

दर्शिन (von दर्म्) adj. am Ende eines comp. 1) sehend, ansehend; schauend, kennend, in Etwas Einsicht habend: परस्पात्तर्दर्शना R. 6, 89, 18. पाण्डुसंघात° SUÇR. 1, 121, 12. सर्ववृत्तात्° HIT. 17, 4. दोक्षद्लिङ्ग° RAGH. 14, 71. तद्° KUMĀRAS. 2, 13. शतं ग्रामवर्गं शिव द्यामर्जुनदर्शिनो der Arguna gesehen hat, weiss wo er ist (vgl. दर्शिवम्) MBH. 8, 1757. कानकपुरी° der gesehen hat KATHĀS. 23, 297. प्रभोर्भालदर्शी AK. 3, 4, 17. अन्योऽन्यानदर्शिनः KATHĀS. 24, 49. सर्वतो भयदर्शनी R. 3, 27, 9. पाण्डुविच्छेद° RAGH. 1, 66. नवाभ्युत्थान° 4, 3. नित्यं चाडुःखदर्शनी die niemals Unglück gesehen hat R. 3, 63, 11. नृपतिरिव निकाममायदर्शो Einkünfte sehend so v. a. erhaltend MRĀKĪH. 33, 4. सम° der auf Alles gleich sieht BHĀG. 5, 18. MĀRK. P. 18, 30. विभिन्न° 23, 38. गिन्न° BHĀG. P. 3, 29, 33. पृथक्° SUÇR. 1, 150, 3. अन्यथा° 7, 10. मत्त° M. 3, 212. वेद° 11, 234. देशकालार्थ° 8, 157. MBH. 2, 236. 251. BHĀG. 2, 16. 11, 34. N. 7, 12. 12, 66. 100. HARIV. 4139. 12919. R. 2, 1, 15. 46, 29. VIKR. 86, 19. 87, 1. MĀLAV. 34, 2. DAÇAK. in BENF. Chr. 182, 12. सूत्रम्° feinsehend KATHOP. 3,

12. अल्प° wenig Etsicht habend R. GORR. 2, 64, 3. असाधु° ÇĀK. 9, 12. तत्सूक्तदर्शित्वं das Schauen, Dichten ROTH, Zur L. u. G. d. W. 27. — 2) ein best. Aussehen habend (vgl. दर्शन 2, b): नलिनीं चारुदर्शनीम् R. 4, 40, 48. — 3) sehen lassend, zeigend: हेतुभिर्मोक्षदर्शिभिः MBH. 1, 522 (vgl. हेतुभिर्मोक्षदर्शिनैः 583). स्नेहप्रवृत्तिरेवदर्शनी (könnte hier auch sehend bedeuten) ÇĀK. 58, 4. sehen lassend so v. a. erleiden lassend, zufügend: पापदर्शनी (vgl. पापदर्शना R. GORR. 2, 9, 38) R. 2, 33, 25. 73, 5. R. GORR. 2, 6, 13. 8, 37. क्रूरदर्शनी R. 2, 75, 12. निष्प्रभयदर्शनी (डुर्गा) HARIV. 10247. — Vgl. अति°, अनीचि°, अमोघ°, नेम°, त्रिकाल°, दीर्घ°, द्वार°.

दर्शिवम् (partic. perf. von दर्म् ohne Redupl.) der gesehen hat, sieht, kennt, Einsicht hat in; stets am Ende eines comp. im nom. sg. m. (दर्शिवान्) und am Ende eines Çloka: अर्जुन° der Arguna gesehen hat, weiss wo Arguna ist MBH. 8, 1756. 1758. 1760. 1763. 1766. 1768. 1771; vgl. अर्जुनदर्शिन 1757. दीर्घ° 3, 4380. कुत्रणां पाण्डवानां च भवान्प्रत्यक्षदर्शिवान् 1, 2224. सर्वप्रत्यक्ष° 3, 1379. 3, 3127. 13, 542. सर्व प्रत्यक्ष° HARIV. 13720. सर्व° SÜRJAS. 12, 9. प्रत्यक्ष° 13, 2. तत्र° MBH. 1, 5637. तत्रार्थ° 4, 902. धर्म° 1, 6157.

दर्श्य (vom caus. von दर्म्) adj. zeigenswerth, ansehnlich, sehenswerth: चित्रा ब्रूयाणि दर्श्या RV. 5, 52, 11.

दर्क्ष (दक्ष, दंक्ष), I. दंक्षति DHĀTUP. 17, 84 (वृद्धौ). 1) act. festmachen, befestigen, feststellen; dauerhaft machen: यः पृथिवीं व्ययमानामदंक्षत् RV. 2, 12, 2. 17, 5. 10, 149, 1. पृथिवीमुपरिणादंक्षीः VS. 6, 2. 13, 6. दंक्षता तम् (चमसम्) RV. 10, 101, 8. VS. 3, 13. AV. 6, 69, 3. दंक्षे प्रत्नो ज्ञानयाज्ञातान् 136, 2. मूलम् (केशानाम्) 137, 3. वरुणास्त्वा दंक्षद्दृष्टो 12, 3, 24. ÇAT. BR. 1, 1, 22. 7, 1, 11. 4, 2, 4, 19. 6, 3, 2, 11. 11, 8, 1, 2. fest so v. a. unbeweglich machen: क्रव्यादमग्निमिषितो क्षरामि जनादंक्षत् (ohne Zweifel falsch betont) वज्रेण मृत्युम् AV. 12, 2, 9. — 2) med. a) feststehen, fest sein: स्यूषोव मुमिता दंक्षत् योः RV. 5, 15, 2. दंक्षस्व मा क्क्षोः VS. 1, 2. दंक्षता डुर्योः पाथ्याम् 11. 5, 27. 11, 69. — b) = act.: दंक्षे सानुमुपमादिव योः RV. 6, 67, 6. क्लेमां प्रतिष्ठा दंक्षामहे ÇAT. BR. 2, 1, 1, 9. — II. दंक्षति. °ते festsein: दंक्षश्चिदक्ष्य मधवन्मधत्तये RV. 8, 24, 10. इन्द्र दंक्ष 3, 30, 15. 10, 100, 1. इन्द्र दंक्षस्व पूरति 8, 69, 7. — III. दंक्षति DHĀTUP. 17, 84. — partic. pass. दंक्षन्, दंक्षत fest; feststehend; wohlverschlossen; dauerhaft; n. fester Gegenstand, Unbewegliches; fester Ort, Feste; = स्थूल und बल (d. i. बलिन) P. 7, 2, 20. = शक्त und स्थूल AK. 3, 4, 12, 47. H. an. 2, 130. MED. dh. 2. = कठिन, कठोर AK. 3, 2, 25. TRIK. 3, 1, 19. H. 1387. = गाढ, प्रगाढ H. 1447. MED. अर्द्धि RV. 7, 79, 4. गिर्यः 1, 63, 1. व्रज 4, 1, 15. ऊर्व 1, 72, 8. धरुणा 4, 23, 9. पुर 5, 19, 2. पृथिवी 10, 121, 5. ग्रन्थि AV. 9, 3, 3. रज्जु ÇĀÑKH. ÇR. 17, 2, 2. ÇAT. BR. 6, 5, 2, 15. 14, 3, 2, 21. पुरुषस्य पर्वणि शिथिराणि सन्ति दंक्षानि ब्रह्मणा हि तानि धृतानि AIT. BR. 3, 31. धनुस् ein harter, schwer zu spannender Bogen KHĀND. UP. 1, 3, 5. °पुरुष PAR. GRHJ. 1, 9. तयोः अयत्ते रश्मयो ऽर्धं दृढाः AV. 11, 3, 11. इन्द्रो दंक्षो चिदाहूतः RV. 3, 43, 2. दंक्षानि पिप्रोरसुरस्य व्यास्यत् 10, 138, 3. 2, 24, 3. 3, 30, 5. 32, 16. 5, 84, 3. 8, 14, 9. विद्यं दंक्षे भयत् एज्जस्मात् 4, 17, 10. — द्वार R. 1, 5, 10. R. GORR. 2, 109, 47. °तेरपार्गला पुरी R. 1, 6, 26. पक्षदृढे कपटे MRĀKĪH. 48, 5. °स्थूणा R. 2, 105, 16. नौ 52, 5. MATSJOR. 30. दात्राणि R. 2, 36, 14. निगडानि MRĀKĪH. 109, 18. रज्जु VET. 10, 17. PAÑ-